

राष्ट्रीय आर्थिक संकट दिवस

टाळेबंदीमुळे करोडी बेरोजगार!

गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी!

अर्थव्यवस्था विकास दरात 24% ची घसरण!

जागतिक भूख निर्देशांकात भारत 94 व्या स्थानावर!

देशाच्या अर्थव्यवस्थेची इतकी दुर्दशा का झाली?

पहिल्यांदा नोटबंदी मग जीएसटी आणि अत्यंत अविचाराने आणि पूर्वसूचना न देता जाहीर केलेली टाळेबंदी या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला. टाळेबंदी आणि कोरोना संकटाने तमाम छोटे-मोठे उद्योग पूर्णपणे ठप्प झाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थव्यवस्थेची अवस्था इतकी खराब झाली नव्हती. यापूर्वी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता, स्लोडाउनही पाहायला मिळाला पण यावेळी परिस्थिती खूपच गंभीर आहे.

चार वर्षापूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीच्या निर्णयाद्वारे रु. ५०० व १००० च्या नोटा रद्द करून अर्थव्यवस्थेतील 86% चलन बेकायदेशीर ठरवण्यात आले. ह्या तुघलकी निर्णयाचा परिणाम म्हणजे नोटा बदल्याण्यासाठी बँकांच्या बाहेर लागलेल्या रांगांमध्ये जवळपास १५० लोकांनी आपले प्राण गमावले. रोख पैशांवर आधारित बरेच उद्योग विशेषतः छोटे-मध्यम दुकानदार-व्यापारी, भाजीविक्रेते, पथारीवाले, भंगारवाले इ.च्या व्यवसायांवर विपरित परिणाम झाला. लोकांना कामधंदे सोडून नोटा बदलण्यासाठी किंवा आपलेच पैसे बँकेतून काढण्यासाठी तासनतास रांगांमध्ये थांबावे लागले. लाखो लोकांचे रोजगार गेले.



१ ऑगस्ट २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर (जी.एस.टी.) ही अतिशय क्लिष्ट अशी कर आकारणीची नवीन पद्धत घोषित केली गेली. तसेच कर भरण्यासाठी आणि इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी सरकारने उभारलेल्या जी.एस.टी. नेटवर्कच्या अकार्यक्षमतेमुळे छोटे-मध्यम दुकानदार-व्यापाऱ्यांना आणि यांवर

अवलंबून असलेल्या असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसला.

त्याचप्रमाणे २४ मार्च रोजी अचानक घोषित झालेली टाळेबंदी! ही जवळपास जगातील सर्वांत दीर्घकाळ चाललेली ५ महिन्यांची टाळेबंदी होती.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशाच्या संपूर्ण (सरकारी + खाजगी) आरोग्यव्यवस्थेला एकजूट करून, मोठ्या प्रमाणावर मोफत टेस्टिंग आणि उपचार करणे आणि यासाठी आरोग्य व्यवस्थेवर खर्च वाढवणे गरजेचे होते. भारत सरकारने यापैकी काहीही केले नाही. त्याचबरोबर बाजारात मागणी वाढवण्यासाठी आणि लोकांचे रोजगार टिकवण्यासाठी




जनतेच्या हातात थेट रक्कम पोहोचवणे आवश्यक होते, परंतु सरकारने हे देखील केले नाही. याचाच परिणाम म्हणजे लाखो उद्योग-व्यवसाय बंद पडले, संघटित क्षेत्रातील लाखो कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, असंघटित क्षेत्रातही कोट्यवधी लोक बेरोजगार झाले.



देश केवळ अति श्रीमंतांसाठी चालवला जात आहे

या आर्थिक संकटाचे कारण म्हणजे आज छोटे-मध्यम शेतकरी, दुकानदार, व्यापारी व्यवसायिक यांना संपवून देशाची अर्थव्यवस्था मोठमोठ्या देशी-विदेशी उद्योगांच्या खिशात घालण्याच्या दृष्टीनेच आखलेली सर्व धोरणे. कोरोना टाळेबंदीचा फायदा घेऊन केंद्र सरकारने जनविरोधी कायदे पारित करण्याचा सपाटा लावला आहे ज्यामध्ये नवीन शिक्षण धोरणाद्वारे (NEP) मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचे खाजगीकरण करण्यात येणार आहे, नवीन शेती विषयक कायद्यांद्वारे शेतीला पूर्णपणे देशी-विदेशी बड्या कंपन्यांच्या हाती सोपवण्यात येत आहे. कामगार कायदे मोडीत काढून नवीन गुलामगिरीची व्यवस्था आणली जात आहे. 'आत्मनिर्भर'तेच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे.



जनतेची लूट, अब्जाधीशांना सूट!

गेल्या ६ वर्षात मोदी सरकारने मोठ्या कंपन्यांना जवळपास ३३ लाख कोटी रुपये करमाफी दिली आहे. ४.५ लाख कोटी कॉर्पोरेट कर्जमाफी केली आहे. अतिश्रीमंतांवरील संपत्ती कर हटवला आहे. कॉर्पोरेट कर ३०% वरून २२% इतका खाली आणला आहे. परिणामी २०१४ ते २०१९ काळात देशातील डॉलर अब्जाधीशांची संख्या ५६ वरून १०६ झाली आहे आणि त्यांच्या संपत्तीत २९ लाख कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. इतकच नाही तर, कोरोना टाळेबंदीच्या काळात जेव्हा लाखो लोकांना त्यांचे रोजगार गमवावे लागले तेव्हा भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत ३५%नी वाढ झाली.

अशाप्रकारे कंपन्यासाठी चालणाऱ्या या सरकारने आपल्यासारख्या ८०% गरीब जनतेची क्रूर थड्डा चालवली आहे. संविधानाने दिलेल्या आपल्या मूलभूत हक्कांना पायदळी तुडवले जात आहे. आणि या परिस्थितीपासून आपले लक्ष भरकटवण्यासाठी समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण केली जात आहे.

हे समजून घेवून आपल्याला आपसातील भेद बाजूला सारून सर्वांना चांगले शिक्षण, आरोग्यव्यवस्था, घर, रोजगार, पेंशन या न्याय्य अधिकारांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

लोकायत

संपर्क पत्ता: लोकायत, १२९ बी/२, सिंडिकेट बँकेसमोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉपजवळ, एरंडवणे, पुणे - ४

☎ ऋषिकेश - 9423507864, अलका - 9067003838 🌐 www.lokayat.org.in 🐦 @lokayat

📘 Lokayat.India

📘 Abhivyakti.Pune

📘 KafilaOfficial

📺 LokayatPune